Godrej Agrovet Ltd. Registered Office: Godrej One, 3rd Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400 079, India.

Tel.: +91-22-2518 8010/8020/8030

Fax: +91-22-2519 5124

Email: gavlho@godrejagrovet.com Website: www.godrejagrovet.com CIN: L15410MH1991PLC135359

Date: July 23, 2021

To, BSE Limited

P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Ref.: BSE Scrip Code No. "540743"

To,

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051.

Ref: "GODREJAGRO"

<u>Subject: Intimation of Board Meeting as per Regulation 29 of the Securities and Exchange Board of</u>
<u>India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015</u>

Dear Sir(s),

Notice is hereby given pursuant to Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, that the meeting of the Board of Directors of **Godrej Agrovet Limited** ("the Company") is scheduled to be held on **Tuesday, August 10, 2021**, to, *inter alia*, consider and approve and take on record the Standalone and Consolidated Unaudited Financial Result of the Company for the Quarter June 30, 2021, after these results are reviewed by the Audit Committee.

Please find enclosed herewith copies of the Notices of the Board Meeting published in newspapers, viz., Business Standard (in English language) and Mumbai Lakshadeep (in Marathi language) today, i.e., on July 23, 2021.

Kindly take note of the above.

Thanking You.

For Godrej Agrovet Limited

Vivek Raizada Head – Legal and Company Secretary & Compliance Officer (ACS 11787)

Enclosures:

1. Newspaper cutting of Business Standard and Mumbai Lakshdeep.



IDBI Bank Limited.

Regd. Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade Mumbai - 400 005. CIN - L65190MH2004G01148838

IOTICE FOR EMPANELMENT OF COLLECTION AGENCIES IDBI Bank Ltd. invites application for empanelment of collection agencies for Retail Loans viz. Home Loan, Mortgage Loan, Vehicle Loan, Personal Loan and

Education Loan, MSME, KCC and other Agri Loans. Interested parties may forward their application with complete profile and supporting documents to our nearest Zonal Office. Please visit our website www.idbibank.in for details of eligibility criteria

application form and contact details of Zonal Office. Authorised Signatory Date: 23.07.2021 IDBI Bank Ltd.

PUBLIC NOTICE

Mr. Raghbirsingh Balak Ram Chaney, owner of all that piece and parcel of lan admeasuring 10,500 sq. feet, together with Tin shed admeasuring 6200 sq.ft. constructed o the said piece of land, bearing Survey No.51(part) of Village Poisar, Taluka Borivall, in the registration District and Sub-District of Mumbai Suburban, having address at Chandrakar Compound, Singh Estate Main Road, Near Bhaveshwar Society, Kandivali East, Mumbai 400101 died on 08/06/2021, without making any nomination. Mr. Narendra Singh Chaney Mr. Balvinder Singh Chaney have made an application for transfer of the shares of th deceased member to their joint names.

All persons having any claim in, to or upon the said Units or any part thereof by way of lease It is a superior in any gard raining, to drught in each of the said of the state of

Date : 23.07.2021 M.R.Nair, Advocate Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai –400 101

PUBLIC NOTICE

Mrs. Pushpa Prabhakar Pandit and Mr. Prabhakar Govind Pandit, joint members of the RAJ ANMOL-II Co-Operative Housing Society Limited, having address at Laxman Mhatre Road, Borivali West, Mumbai - 400103, and holding Flat No.B-305, in the building of the society, died on 26/10/2020 & 23/10/2007 respectively.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free o deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of

oublication of the notice till the date of expiry of its period. for and on behalf of RAJ ANMOL-II CHS Ltd, Date: 23.07.2021 Hon, Secretary

> Goorej agrovet **GODREJ AGROVET LIMITED**

Registered Office: "Godrej One", 3" Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, khroli (East), Mumbai - 400 079, Maharashtra I. No.: 022-2519 4416, Fax: 022-2519 5124 Website: www.godrejagrovet.com E-mail: gavlinvestors@godrejagrovet.com Corporate Identity Number (CIN): L15410MH1991PLC135359

NOTICE Pursuant to Regulation 29 read with Regulation 4 the Securities and Exchange Board of India

(Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, NOTICE IS HEREBY GIVEN THAT a meeting of the Board of Directors of Godre Agrovet Limited ("the Company") is scheduled to be held on Tuesday, August 10, 2021, inter alia, to consider and approve the Standalone and onsolidated Unaudited Financial Results of the Company for the Quarter ended June 30, 2021 after these results are reviewed by the Audit

the Company (www.godrejagrovet.com) and on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), the Stock Exchanges whe the shares of the Company are listed.

Pursuant to the Securities and Exchange Board of India (Prohibition of Insider Trading) Regulations 015 ("PIT Regulations") and the Company's Co of Conduct for Prevention of Insider Trading ("the Code"), the Trading Window for dealing in the securities of the Company is closed with effect from Thursday, July 1, 2021 to Thursday, August 12, 2021 (both days inclusive), for all the Directors and Designated Persons of the Company and their nmediate relatives as defined in the PIT Regulations and the Code, for the purpose of approval of the Standalone and Consolida Unaudited Financial Results of the Company for the arter ended June 30, 2021.

For Godrej Agrovet Limited Head - Legal & Compa Date: July 23, 2021 Secretary & Compliance Officer



उज्जैन सहकारी दुग्ध संघ मर्यादित मक्सी रोड, पोस्ट बॉक्स नं. 106, उज्जैन-456001 (म.प्र.) शुद्धता का संकल्प दूरभाष : 0734-2527068, फैक्स : 2527063

अल्पकालीन ई-निविदा सूचना

संघ द्वारा अधोदर्शित विवरण अनुसार स्किम्ड मिल्क पावडर विक्रय हेतु भारत के सभी स्टेट डेयरी फेडरेशन, सहकारी दुग्ध संघ एवं निजी व्यवसायियों से भाव ऑफर ई-टेंडर के माध्यम से आमंत्रित किया जाता है।

क्र. विवरण उज्जैन दुग्ध संघ

800 मैट्रिक टन दुग्ध चूर्ण विक्रय मात्रा

दुग्ध चूर्ण विक्रय मात्रा 50 मैट्रिक टन के गुणांक में ही स्वीकार की जावेगी निविदा ऑनलाइन माध्यम से दिनांक 23.07.2021 अपरान्ह 1.00 बजे से दिनांक 29.07.2021 अपरान्ह 1.00 बजे तक भरे जा सकेंगे। ऑनलाइन प्राप्त निविदाओं को दिनांक 30.07.2021 को अपरान्ह 3.00 बजे दुग्ध संघ उज्जैन कार्यालय में उपस्थित निविदाकार तथा समिति सदस्य के समक्ष खोले जायेंगे। प्रस्तुत ऑफर के साथ एस.एम.पी. प्रत्येक 50 मैट्रिक टन हेतु रुपये 2,00,000 (रु. दो लाख मात्र) ईएमडी निर्धारित की गई है, जिसका केवल ऑनलाइन भुगतान किया जाना है। एस.एम.पी. हेतु 50 मैट्रिक टन से अधिक ऑफर दिये जाने पर ईएमडी राशि समान अनुपात में बढ़ाई जाकर जमा की जानी होगी। निविदा प्रपत्र वेबसाइट http://www.mptenders.gov.in से रुपये 500/- का ऑनलाइन भुगतान कर क्रय किये जा सकते हैं। किसी भी प्राप्त भाव ऑफर को पूर्ण या आंशिक रूप से स्वीकार अथवा अस्वीकार करने का अधिकार मुख्य कार्यपालन अधिकारी को होगा। अन्य नियमों एवं शर्तों की विस्तृत जानकारी एम.पी.सी.डी.एफ. की वेबसाइट http://www.sanchidairy.com पर उपलब्ध

म.प्र. माध्यम/101378/2021 मुख्य कार्यपालन अधिकारी PUBLIC NOTICE

otice is hereby given that SMT. SWATI H.
ALBERE, bonafide member of MALAD
AUTAM NAGAR CO-OPERATIVE HOUSING
OCIETY LTD., holding Flat No.B-203, on 2nd
oor, 'GAUTAM NAGAR', in MALAD GAUTAM
AGAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY TD., situated at Dattamandir Road, Malad East), Mumbai-400097 (hereinafter referred to is "THE SAID FLAT"), have lost and misplaced er Original Share Certificate No.25 consisting of 5 (five) fully paid up shares of Rs.50/- each earing distinctive nos. from 121 to 125 (both clusive) (hereinafter referred to as "THE SAID SHARES), & same is not traceable after due

iligent search. f any person/s having any claim, right, title an narry persons in any any claim, right, tute and interest of whatsoever nature in respect of said Share Certificate No. 25, in respect of above said Flat as and by way of ownership, said prortgage, lien, exchange, inheritance, trust, egacy, maintenance, adverse, legacy, possession, tenancy, lease, leave and licence, or otherwise housepare, in general of the said r otherwise howsoever in respect of the said lat or any part thereof are hereby required to ive intimation thereof within a period of fiftee days from the date of publication of this Notice and contact the Hon. Secretary of the society between 06.00 p.m to 9.00 p.m. on below mentioned address with the details of his/he laim along with documentary evidence in upport thereof. In default, all such claims sha support mereor. In derault, all such claims snature be deemed to have been waived and the title of the said Flat shall be deemed to be free from all encumbrances and the Society will issue Duplicate Share Certificate in lieu of Original Share Certificate No.25 in favour of Society member & present flat owner viz. SMT. SWATI I KAI SEPE! LACE : MIIMBAI

> Hon Secretar For MALAD GAUTAM NAGAR CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. Dattamandir Road, Malad (East) Mumbai - 40009

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at larger on behalf of my client I am investigating the title in respect of the Flat, mentioned hereinafter. I have beer informed by my client that originally one Thakarshi Ramji Vora was a monthly tenant in respect of Room No. 27 area admeasuring 310 sq. ft. of built up situate at Malad Shopping Center CHSL., (Landlord) situate at Malad, Mumbai. The said Thakarshi Ramji Vora died intestate on 28.08.2000 and his wife Mrs. Jasvanti Thakarshi Vora also died intestate on 14.04.2018 leaving behind Mrs. Nipa Piyush Rambhia (daughter) and Mr. Nitin Thakarshi Vora (son) as their only legal heirs and representative. By and under Agreement for conversion of Tenancy to Agreement to conversion of renarcy to ownership dated 29.12.2020 (BDR-9/10490/2020) Malad Shopping Center Co-op. Hsg. Soc. Ltd., (Landlord) transferred the said tenancy in to ownership and granted Flat No. 27 ownership 244 as fit 5th floor area admeasuring 244 sq. ft Building A known as Malad Shopping Center CHSL., CTS 623, 623/1 village Malad, Mumbai to Mr. Nitin Thakarsh Vora for consideration and upon term and conditions contained therein. Now my client intent to purchase the said flat from Nitin Thakarshi Vora with onfirmation of Mrs. Nipa Piyush Rambhia by availing loan from financia

Any person having claim, right, title c nterest of any nature whatsoever by way of tenancy, heirship, sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, nossession easement attachment of therwise howsoever should intimat heir objections, if any in writing within (Seven) days from the publication of this notice to Adv. Anushka R. Vanmal ailing which, the claim of the such person/s, if any, will deemed to have been waived and/or abandoned for all

intents and purpose. ADV. ANUSHKA R. VANMALI

ADVOCATE
A/07, 2nd floor, Gwen Queen Apartment, Above Hotel Rasoi, Vasa Road (W)-401202. Place : Vasai Date: 23.07.2021

PUBLIC NOTICE

Public notice is issued on behalf of my clients (1) MR. MALAV RAJESH SHAH & (2) MRS. KOMAL MALAV SHAH, in respect of Flat No. 42, 4th Floor, D – Wing, Rustomjee Riviera C. H. S. Ltd., Marve Road, Malad (West), Mumbai – 400 064, admeasuring 950 Sq. Ft. Carpet Area, lying & being on plot of land bearing C.T.S. No. 150/A of Village Valnai, Taluka Borivali, M. S. D., along with five fully paid up shares of Rs. 50/ each having Distinctive Nos. 911 to 91 (both inclusive), under Share

. Certificate No. 183. That MRS. RUPA SAMIR BHALANI is the owner of the above said Flat and as such owner is the member of RUSTOMJEE RIVIERA C. H. S. LTD., Registered under Maharashtra Co-Operative Societies Act, vide Registration No. MUM/WP. HSG/TC/13912/YEAR 2007-08 /D7

That now my clients are intending to purchase the abovesaid said flat alongwith the abovesaid shares and interest in the capital of the society from MRS. RUPA SAMIR BHALANI.

If any other person/s or financia in any other persons or linancial institutions's has/have any claim by way of Inheritance, Maintenance, Gift Mortgage, Lien, Trust, Lis Pendens oi in any other manner in respect of the said flat may send their claim/s alongwith necessary documentary proof to the undersigned within 15 days from date hereof at Shop No. 12 Cancer Pisces C.H.S. Ltd. Behind Fire Brigade, Off Marve Road, Malad (W) Mumbai 400 095 otherwise thei claim/s shall deemed to be waived and register the necessary deeds agreements and subsequently the society will transfer the said fla alongwith said shares in favour and in the name of my clients (1) MR. MALAN RAJESH SHAH & (2) MRS. KOMAI

SD/-(DEEPAK K. MALKANI) Advocate High Court Date:- 23/07/2021

KSB **b.** KSB LIMITED

ed Office: Office No. 601, Runwal R-Squar L.B.S. Marg. Mulund (West), Mumbai- 400 080 CIN: L29120MH1960PLC011635 Tel. No.: 022 2168 1300 Email Id: compsec.india@ksb.com www.ksbindia.co.in NOTICE

Notice is hereby given that the Board of Directors will meet on Thursday 29th July, 2021, inter alia, to consider and take on record the Unaudited Financia Results for the quarter and six months ended on 30th June, 2021.

For KSB LIMITED Mahesh Bhave GM- Finance and Place: Mumbai Date: 21st July, 2021 Company Secretary

NOTICE Inodfil Industries Limited

Kalpaturu Square 4 floor Kandivali Road, off Andher Kurla Road, Andheri East Mumbai-400059 PUBLIC NOTICE FOR LOSS OF SHARES CERTIFICATE NOTICE is hereby given that the following certificates have been reported lost or misplaced or stolen and the registered shareholder therefore have been applied to the company for issues of Duplicate share certificates the public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the mentioned shares certificates any person(s) who have any claim in respect of the said share certificate should lodge such claim with the company at it s registered office within 15 days of the publication of this notice, after which no claim will be entertained and the company will not be responsible for any loss and the company will proceed to issue duplicate share certificates Folio n o 5 5 7 8 5 P l a c e MumbaiDate:20.03.2021 Certificate No 4612 Distinctive No 445778 to 446977 No of shares 1200 Name of Share Holder Narendra B Shah.For

A JAYANT AGRO-ORGANICS LIMITED

Indofil Industries Limited sd/

CIN: L24100MH1992PLC066691 Regd. Off: 701, Tower "A", Peninsula Business Park, Senapati Bapat Marc Lower Parel (West), Mumbai 400 013 Email: investors@iavantagro.com.

Website: www.jayantagro.com Phone: 022-40271300, Fax: 022-40271399

NOTICE

Notice is hereby given under the provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of the Compan will be held on Saturday, July 31, 2021 to take on record, inter-alia the Un-Audite Financial Results (Provisional) (Standalone & Consolidated) for the a 30 2021

Further, as per the provisions of the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 (as amended) read with the Revised Code for Prevention of Insider Trading in Securities of Jayant Agro-Organics Limited, the "Trading Window" for trading in the equity shares of the Company by any "Insider" covered under the said Code, is closed from Thursday, July 1, 2021 upto Tuesday August 3, 2021 for the aforesai purpose.

This notice will also be available on th website of the Company at <u>www.jayantagro.com</u>and on website of the Stock Exchanges viz www.bseindia.com&www.nseindia.com

For Jayant Agro - Organics Limited

Dinesh Kanadi Company Secretary & Compliance Office

Place: Mumbai Date: July 22, 202

Place : Mumbai

Date : 22-07-2021

PAN ELECTRONICS (INDIA) LIMITED REGD, OFFICE: 16B, PEENYA IST STAGE PEENYA INDL AREA, PEENYA, BANGALORE - 560058

the registered Shareholder of the under mentioned shares held in Pan Electronics (India) Limited hereby give notice that the share certificates in respect of the aforesaid shares have been lost and I have applied to the Company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificates without further

Folio No.	No.of Shares	Certificate No(s)	Distinctive No (s)
0000125	100	111	11001 To 11100
0002265	100	13731	2513081 To 2513180
0002265	100	12022	2342181 To 2342280

Date: 22.7.2021 Name of the registered holder SUNITA M CHANDWANI / SUNITA CHANDWANI Place: Thane (ANUSHA SUNIL LUTHERIA)

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that Agreement for Sale dated 7th October, 1981 made and entered into between: M/s Shah And Nahar Associates, a Partnership Firm, and: Dhanraj Mills Pvt. Ltd. whereby M/s

7th October, 1981 made and entered into between: M/s Shah And Nahar Associates, a Partnership Firm, and: Dhanraj Mills Pvt. Ltd. whereby M/s Shah And Nahar Associates transferred Unit/Gala No.18 on Ground Floor in the building known as Shah & Nahar Industrial Premises (A-2) Cooperative Society Ltd. situated at Dhanraj Mills Compound, Sitaram Jadhav Marg, Lower Parel, Mumbai 400 013 ("the said premises"), in favour of Dhanraj Mills Pvt. Ltd., which has been duly stamped and registered with the Joint Sub Registrar, Mumbai City-1 under Document Serial No.P-595-85 on 13th December 1985, has been misplaced, lost and not is not in the possession of our client, MR. KISHAN (Alias KRISHNA) (A MAHESHWARI, who is the present owner of the said premises.

ALL PERSONS having any right, title, claim or interest against or in respect of the said premises or any part thereof by way of sale, exchange, lien, charge, mortgage (equitable or otherwise), gift, trust, bequest, inheritance, possession, lease, sub-lease, assignment, partnership deed, easement, partition, loans, right of prescription or pre-emption or under any Agreement or Deed or other disposition or under any lis pendens, injunction, attachment, decree, order or award passed by any Court of Law, Tribunal, Revenue or Statutory Authority or Arbitration or on account of possession/deposit of the Title Deeds or otherwise or are hereby, are requested to notify the same in writing to us, with supporting documentary evidence at the address mentioned hereinbelow within 7 (seven) days from the date hereof falling which, the claim or claims, if any, of such person or persons will be considered to have been waived and/or abandoned for all intents and purposes and not binding in any manner whatsoever.

Dated this 23rd day of July, 2021

For Integrum Legal

Advocates and Solicito

Siddharth Bafna, Partner 302, Janmabhoomi Chambers, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Fort, Mumbai-400001

C Lloydsteel

LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED Regd Off.: PLOT NO. A 5/5, MIDC INDUSTRIAL AREA, MURBAD, DIST. THANE: 421401.

Phone no : +91-2524 222271/9545654196 Fax : +91-2524 222273 E-mail : infoengg@lloyds.in CIN : I 28900MH1994PI C081235 Website : www.llovdsengg.ir EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

	QUARTER ENDED JUNE 30, 2021							
Ξ	(Rs. In Lakhs except per share data)							
7		Q	Quarter Ended					
0	PARTICULARS	June 30, 2021	March 31, 2021	June 30, 2020	March 31, 2021			
J	1	(Unaudited)		(Unaudited)				
	Total Income from Operations (Net) for the period	757.37	1,202.59	1,184.86	8,314.46			
	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	(100.81)	(104.45)	28.33	69.56			
١	Net Profit/(Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(100.81)	(104.45)	28.33	69.56			
١	Net Profit/(Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(100.81)	(123.64)	28.33	50.37			
١	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(87,11)	(96.10)	37.41	105.16			
	Paid-up Equity Share Capital (Face Value Re.1/- per share)							
	Other Equity excluding Revaluation Reserve		-	-	2,357.53			
7	Basic & Diluted Earnings per Share (not annualized) (in Rs)	(0.01)	(0.01)	-	0.01			

te:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges undo
Regulations 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)Regulations, 2015 as modified by Circula
No.CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July 2016. The full format of the Quarterly Financial Results are available
on the Website of the BSEL (www.bseindia.com) and NSEL (www.connect2nse.com) and also on the Companie
Website at www.lloydsengg.in

Website at www.lloydsengg.in
The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by th
Board Of Directors of the Company at their meeting held on 22nd July, 2021
Previous period figures have been regrouped / reclassified wherever necessary.

For Lloyds Steels Industries Limite

Sd/-Mukesh R. Gupta Chairman DIN: 00028347 Place : Mumbai Date : 22.07.2021

Form No. URC-2 Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and

Rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014] 1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2)of section 366 of the Companies Act, 2013, an application is proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the Registrar at Mumbai that ASSOCIATED STRUCTURAL CONSULTANTS LLP a Limited Liability Partnership may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

To carry on the business of rendering structural Engineering services to building projects, all sectors be it commercial, residential, industrial, infra structural, government, international, as well as turnkey projects, as well as render all types of structural services and solutions pertaining to building and like structures. 3. A copy of the draft memorandum and articles of association of the

2 The principal objects of the company are as follows

proposed company may be inspected at the office at Office No. 607, Opal Square, Wagle Estate, Near LBS Marg Mulund Checknaka, Thane West 400604 MH IN

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6.7. 8. Sector 5. IMT Manesar, District Gurgaon (Harvana), Pin Code-122050, within twenty one days from the date of publication of this notice with a copy to the company at its registered office.

Dated this 22nd Day of July, 2021 Name(s) of Applicant

 VIKAS VINAYAK GOKHALE
 ROHIT RAVINDRA VARMA 3. UMESH SHARAD JOSHI 4. MAYUR SUBHASH PATIL



HINDALCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: Ahura Centre, B Wing, First Floor, 82, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel: +91 22 66917000 Fax: +91 22 66917001 Email: hindalco@adityabirla.com, Website: www.hindalco.com & www.adityabirla.com

NOTICE REGARDING LOST SHARE CERTIFICATES

NOTICE is hereby given that following Share Certificates have been Reported Lost and Shareholders/Legal Heirs have applied

for issue of duplicate shares certificate for filer forming.						
FOLIO NO.	FOLIO NO. NAME OF THE SHAREHOLDER		DIST NO(S)	CERTIFICATE NO(S)		
HEA12444	MANISHA SUREKA	250	53393121-53393370	HS007374		
HB024033	NARESH KUMAR CHAUDHARY	160	113598931-113599090	HS026479		

BY Order of the Board of Directors Hindalco Industries Limited

President & Company Secretary

DEBTS RECOVERY TRIBUNAL DELHI(DRT 3)

Case No. OA/525/2020

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993. Exh. No.: 2736 BANK OF BARODA VIVEK KUMAR AND ORS VS

(1) MIOSAM DEVOKRYY L THROUGH ITS DIRECTOR, CORPORATE OFFICE AT - A - 302, CLIFTON, RAVIRAJ OBERO COMPLEX, NEW LINK ROAD, ANDHERI WEST, MUMBAI-58, MAHARASHTRA Also At : CITY OFFICE AT-306 AND 502, OBEROI MALL, SCHEME NO 54, PLOT NO 305-306

Also At.: PINNACLE D DREASM, PIPLIYA KUMAR, OFF RING ROAD, INDORE, MP SUMMONS
WHEREAS, OA/525/2020 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 16/07/2021

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Applicatic under section 19(4) of the Act (OA) filed against you for recovery of debts of Rs. 3202519.00 (application along with copies of documents etc. annexed).
In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should not be constituted.

(1) to show cause within thirty days of the set vice of summaria as own, years prayed or an experience prayed in the granted;
iii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application;
iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and

disposal of the application for attachment of properties;

(iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;

(v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or othe second application without the prior approval of the Tribunal;

assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over sucl

assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and appear before **Registrar** on **25/08/2021 at 10:30 A.M.** failing which the application shall be hear and decided in your absence. Due to ongoing Pandemic situation, all the matters will be taken up through Video Conferencing and for that purpose:- (i) All the Advocates/Litiganst shall download the Cisco Webex application offware, in Meeting ID and Password for the next date of hearing qua cases to be taken by Registrar / Recovery Officer-I/ and Recover Officer-II shall be available one day prior to the nex date at DRT Official Portal i.e. drt.gov.in under the Public Notice Head. (iii) In any exigence qua hat, the Advocates / Litigants can contact the concerned official at Ph. No. 23748469. Given under my hand and the seal of this Tribunal on this date: 17/07/2021.

Signature of the Officer Authorised to issue summor

(Rs. In Lacs

MUKAT PIPES LIMITED

Registered Office: Flat No. 39, Parag Apartments, 7th Floor, J.P. Road, Versova, Andheri (West), Mumbai 400061. CIN: L27200MH1987PLC044407 Website: www.mukatpipes.com e-mail: mukatpipes@gmail.com Tel: 01762-225040 Fax: 01762-222390 **EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS**

FOR THE QUARTER ENDED 30.06.2021

Quarter ended Previous year ende 31.03.202 30.06.2021 30.06.2020 (Unaudited) (Unaudited) Total income from operations (net) 129.96 12.52 615.3 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) (7.24)(22.97)(9.42)Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) (7.24)(22.97)(9.42)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) (7.24)(22.97)(9.42) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)

(Face Value Rs. 5/- each per Share) Reserves (excluding Revaluation Reserve) Earnings Per Share (Face Value Rs.5/-) (for continuing and discontinued operations)

and Other Comprehensive Income (after tax)]

Paid up Equity Share Capital

Basic

Date: 22-07-2021

Place: Rajpura

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterl Financial Results are available on the Company's website www.mukatpipes.com and on the website of BSE i.e. www.bseindia.com.

The Unaudited Financial Results for the guarter ended on 30.06.2021 have bee reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on 22/07/2021.

- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.

For MUKAT PIPES LIMITED Sd/-(RUPINDER SINGH AHLUWALIA)

(7.24)

(0.06)

(22.97)

(0.19)

(0.19)

(9.42)

591.5

(1273.70

(0.08)

(0.08)

CHAIRMAN DIN - 01239483

ALPHA GEO (INDIA) LIMITED CIN: L74210TG1987PLC007580

Regd. Office: 802, Babukhan Estate, Basheerbagh, Hyderabad – 500 001 Corporate Office: 1st Floor, Plot No.1, Sagar Society, Road No.2, Banjara Hills, Hyderabad – 500 034 Tel: 040-23550502/503 | Fax: 040-23550238 Email: info@alphageoindia.com | Website: www.alphage

NOTICE TO SHAREHOLDERS [Transfer of Equity Shares to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account]

NOTICE is hereby given to the shareholders pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016, as amended ('the Rules').

The Rules amongst other matters, contain provisions for transfer of unpaid or unclaimed dividend to the IEPF Account and transfer of shares, in respect of which dividend re unpaid or unclaimed for a period of seven consequent years to the IEPF Account established by the Central Government. Shareholders are requested to note that the dividend declared for the financial year 2013

14 which remained unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be

credited to the IEPF in October 2021. The corresponding shares on which dividence remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years will also get due to be transferred to the IEPF as per the procedure set out in the Rules. The Company has sent individual communications to all the concerned shareholders at

their registered address whose shares are liable to be transferred to the IEPE Account under the aforesaid Rules, for taking appropriate actions. The complete details of unpaid or unclaimed dividends and shares due for transfer to the IEPF Account are displayed or the website of the Company www.alphageoindia.com.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholder(s) by 15th October 2021, the Company shall transfer the shares to IEPF Account. The concerned shareholder(s), holding share(s) in physical form and whose shares are liable to be transferred to the IEPF Account, may note that the Company would be issuing duplicate shares certificate for the purpose of transfer to the IEPF Account in favour of the IEPF Authority as per the Rules and upon issue of such duplicate share certificate, the original share certificate(s) which stand registered in their name will be deemed cancelled and non-negotiable. In case of shares held in dematerialised form and liable to be transferred to the IEPF Account, the Company shall inform the depository by way or corporate action for transfer to the Demat account of the IEPF Authority.

Shareholder(s) can claim back the share(s) from the IEPF Authority so transferred as wel as unclaimed dividend and corporate benefits accruing on such share(s), if any, by following the process prescribed in the Rules. Please note that no claim shall lie against the Company with respect to the unclaimed dividends and share(s) transferred to the IEPF pursuant to the Rules.

For further clarifications or assistance, you may write to us at: KFin Technologies Private Limited Selenium Tower B. Plot Nos. 31-32 Financial District, Nanakramguda,

Alphageo (India) Limited Plot No.1, Sagar Society, Road No.2, Banjara Hills, Hyderabad - 500034 Serilingampally Mandal, Hyderabad – 500032 Email Id: cs@alphageoindia.com Tel: 040 23550502/503 Email Id: einward.ris@kfintech.com

Tel: 040 6716 1606 For Alphageo (India) Limited Place: Hyderabad Deepa Dutta Company Secretary Date: 23.07.2021

तब्बल १५ लेडीज बार केले सील

ठाणे, दि. २२, (प्रतिनिधी): कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत शहरातील १५ लेडीज बार सील केले आहेत महापालिकेच्या या कारवाईने बार चालकांचे चांगलेच धाबे दणाणले असून शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, मास्क वापरण्यासोबत सुरक्षिततेच्या इतर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर सर्व बार आणि रेस्टॉरंट, लेडीज बार आणि इतर आस्थापने सोमवार ते शुक्रवार ५० टक्के बैठक क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे तसेच सायंकाळी ४ वाजल्यानंतर आणि शनिवार, रविवार फक्त टेक अवे, पार्सल सुविधा, होम डिलिव्हरी सेवा सुरु ठेवण्याविषयी आदेश जारी करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिल्यानंतर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकांनी धाडी टाकत बार

सील केले. कोणते बार झाले सील? ठाण्यातील तलावपाळी

येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील ॲन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापुरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाईट बार, ओवळा नाका येथील स्टरलिंग बार, मॉडेला नाका येथील ॲन्जेल बार, उपवन येथील सुर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी आणि मैफील बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाड्यातील मनिष बार आणि कापूरबावडी येथील सनसिटी बार असे एकूण १५ लेडीज बार सील करण्यात आले असल्याची माहिती महापालिकेने दिली. या सर्व कारवाया आतक्रमण आणि निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर, प्रणाली घोंगे, शंकर पाटोळे आणि विजयकुमार जाधव यांनी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने

आईच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून १८ वर्षीय मुलानेच केली आईची हत्या वसई, दि. २२,

केल्या.

(प्रतिनिधी): वसईत एका अठरा वर्षे वयाच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईची गळा आवळन हत्या केली आहे. वसई पश्चिमेच्या कोळीवाडा येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. वसई पश्चिमेच्या कोळीवाडा येथील आयुष अपार्टमेंटमधील मेरी यादव (वय ५९) ही महिला मुलगा सनी (१८) व मुलगी पूजासोबत राहत होती. मेरी हिच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मेरीला दारूचे व्यसन असल्यामुळे घरात सतत या गोष्टीवरून वाद-विवाद होत होते. मंगळवारी या वादातून मुलगा सनीने रात्री पावणे दहाच्या सुमारास चामड्याच्या पट्ट्याने आईचा गळा आवळून खून केला. वसई पोलिसांनी आरोपी सनीला हत्येच्या गुन्ह्यात अटक केली आहे. सनीचे बारावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. आईला असलेले मद्याचे व्यसन आणि त्यामुळे घरात सतत होणारी भांडणं यामुळे सनीने ही हत्या केल्याचे वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे

यांनी सांगितले.

Goorej agrovet

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, पूर्व दुतगती महामार्ग, विक्रोळी (पूर्व) मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र. दूर.:०२२ - २५१९४४१६फॅक्स:०२२ - २५१९५१२

वेबसाइट : www.godrejagrovet.com ई-मेल: gavlinvestors@godrejagrovet.com कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर (सीआयएन) L15410MH1991PLC135359

सूचना

भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळाच्या (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सचना देण्यात येत आहे की. अन्य बाबींबरोबरच दि ३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्य . कंपनीच्या स्थायी व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर (कंपनीच्या वैधानिक लेखा परीक्षकांच्य निष्कषावर, (कपनाच्या वयानिक लेखा पराक्षकाच्या मर्यादित पुनरावलोकनाच्या अधीन), सदर निष्कर्षांचे लेख परीक्षण समितीद्वारे मूल्यांकन केल्यानंतर, विचारविनिमय करणे व त्यांना मंजुरी देण्याकरिता गोदरेज ॲग्रोवेट लिमि टेडच्या (''कंपनी'') संचालक मंडळाची सभा मंगळवार, दि. १०.०८.२०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदर सूचना कंपनीची वेबसाइट (<u>www.godrejagrovet.</u> <u>com)</u> वर तसेच कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट (www.nseindia com) वरही उपलब्ध आहे.

भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (अंतर्गत व्यापा प्रतिबंध) विनियमन, २०१५ (पीआयटी विनियमन व कंपनीच्या अंतर्गत व्यापार प्रतिबंध नियोज-(सांकेतांक) दि. ३०.०६.२०२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या कंपनीच्या स्थाय व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांना मंजुरी रण्याकरिता कंपनीची प्रतिभूतींच्या व्यवहाराची ट्रेडिंग विन्डो कंपनीचे सर्व संचालक व पटसिद्ध व्यक्तींकरिता तसेच पीआयटी विनियमन व सांकेतांकाअंतर्गत विहित त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकरिता गुरुवार, दि ०१.०७.२०२१ ते गुरुवार, दि. १२.०८.२०२१ दरम्या-(दोन्ही दिवस अंतर्भूत) बंद राहतील.

गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड करिता ,जजन रावझादा प्रमुख – विधि व कंपनी सचिव ठिकाण : मंबई

व अनुपालन अधिकारी

सार्वजिनक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग मुंबई धर्मादाय आयुक्त भवन, २ रा मजला,

८३ डॉ. ॲनी बेझट रोड, वरळी,

मुंबई-४०००१८ चौकशीची जाहीर नोटीस अर्ज क्रमांक : सधआ-१०/ १०२७/ २०२१ सार्वजनिक न्यासाचे नावः LORD KRISHNA

CHARITABLE TRUST...बाबत SHWETA PUNJ ...अर्जदार. सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, **सहाय्यक धर्मादाय** आयुक्त-१०, बृहन्मुंबई विभाग, मुंबई हे

वर नमूद केलेल्या अर्ज यासबधी महाराष्ट्र

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम

१९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांक

चौकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक

स्वरुपाचा आहे काय?

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय?

अ) जगम मिळकत (वर्णन) : रोख रु. ५०००/-CASH by the settler (अक्षरी रूपये पाच हजार केवळ) ब) स्थावर मिळकत (वर्णन) : लागू नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणार काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुराव देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्या तारखेपासून तीर दिवसाच्या आत या कार्यालयाचे वरील यत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवाव<u>ी</u> त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही अरे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई याचे शिक्क्यानिशी आज दिनाक २२/०७/२०२१ रोजी दिली.



जाहीर सूचना

येत आहे की, माझे अशील नामे श्री. गणेश रामास्वामी अय्यर हे फ्लॅट क्र.७०२, ७वा मजला, इमारत क्र. सी-८, पारिजात गार्डन्स मेरीगोल्ड कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, गाव वाडवली, तालुका व जिल्हा ठाणे, क्षेत्रफळ समारे ६१.७८ चौ.मी.. कासारवडवली. घोडबंदर रोड, ठाणे (प.)-४००६०७, जमीन सर्व्हे क्र.२६/ , १,२,३,४, २९/१, सोसायटी नोंदणी क्र.टीएनए/ (टीएनए)/एचएसजी /(टीसी)/१५४६/२००८ दि.२४.०६.२००८ येथील जागेचे मालक आहेत सदर मालमत्ता (१) श्रीमती सभालक्ष्मी गमास्वामी अय्यर (२) गणेश रामास्वामी अय्य यांच्या नावे होती आणि सदर फ्लॅट त्यांनी मे सोहम रियलइस्टेट डेव्हलपमेंट कंपनी प्रा.लि. यांच्याकडून दि.१७.०२.२००६ रोजीचे नोंदणी क्र.टीएनएन-५-१०५७/२००६ नुसार उपनिबंधक ठाणे शहर यांच्या कार्यालयात नोंदणीकृत करारनामानुसार खरेदी केले होते. स्वर्गीय श्रीमती सुभालक्ष्मी रामास्वामी अय्यर यांचे ०४.०९.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात गणेश रामास्वामी अय्यर (मुलगा) हे कायदेशीर वारसदार आहेत. फ्लॅट क्र.७०२ चे नागप्रमाणपत्र तसेच सदस्य नोंदणी क्र.३० व १४६ ते १५० धारक शेअर्स अद्यापी श्री. गणेश मास्वामी अय्यर यांच्या नावे आहेत.

(१) श्रीमती सभालक्ष्मी रामास्वामी अय्यर (२) गणेश रामास्वामी अय्यर यांनी मे. सोहम रियलइस्टेट डेव्हलपमेंट कंपनी प्रा.लि. यांच्याकडन दि.१७.०२.२००६ रोजीचे दस्तावेज नोंदणी क्र. टीएनएन-५-१०५७/२००६ नुसार उपरोक्त फ्लॅट खरेदी केला होता. श्री. गणेश रामास्वामी अय्यर यांच्याकडून सदर नोंदणीकृत करारनामा हरवला आहे आणि याकरिता श्री गणेश रामास्वामी अय्यर यांनी दिनांक १०.०७.२०२१ रोजीचे तक्रार क्र. ६७१/२०२१ नुसार कासारवडवली पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेज प्रापडल्यास किंवा वर संदर्भीत मालमत्ता किंवा भागावर विक्री. अदलाबदल. तारण. अधिभार बक्षीस. परिरक्षा. वारसाहक्र. ताबा. भाडेपदा वहिवाट. उपवहिवाट. मालकी हक्क. परवाना गहाणवट. अधिकार हस्तांतर किंवा लाभाथीं हित, बक्षीस खरेदीखत, मृत्युपत्र, तारण किंवा सदर मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा दावा असल्यास त्यांनी मालमत्तेच्या अधिकाराचा दावाकरिता उपरोक्त सदर मालमत्तेबाबत त्यांचे आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत सादर करावेत. लेखी स्वरुपात आक्षेप सादर करण्याकरिता पत्ता खालीलप्रमाणे.

> (ॲड. आदित्य एच. गाडे) उच्च न्यायालय, मुंबई ए.जी. असोसिएटस्, ४०१. गजानन कमर्शियल कॉम्प्लेक्स ग्लोबल बिझनेस सेन्टरच्या वर सिडको बस स्टॉपजवळ ठाणे (पश्चिम)-४००६०१.

जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील **श्री. जतिन विनोदराय देसाई** हे खालील अनुसुचीत सविस्तरपणे नमुद केलेल्या मालमत्ता असलेले फ्लॅट तारण . वेब इच्छित आहेत. नोंदणी क्र.सीएचए-२०२१-१९८८ धारक दिनांक १५.०९.१९८८ रोजीचे वेक्री करारनामानुसार सदर पलॅट मुळत: श्रीमती अर्चना जयंत पत्की यांनी मे. समीर **बिल्डर्स** यांच्याकडून खरेदी केला होता. **श्रीमती अर्चना जयंत पत्की,** विक्रेता/हस्तांतरकर्ता आणि **श्री. रुपेश महेश पारेख,** हस्तांतरीती यांच्या दरम्यान झालेला वसई-१-०४६७३-२००६ येथे नोंदणीकृत दिनांक १५.०६.२००६ रोजीचे विक्री करारनामानुसार सदर फ्लॅट देण्यात आला होता. सदर^{ें}श्री. रुपेश महेश पारेख यांचे १३.११.२००७ रोजी निधन झाले, त्यांच्या ाश्चात श्रीमती भामिनी आर. पारेख. श्री. महेश डी. पारेख व श्रीमती संध्या एम. पारेख हे सदर फ्लॅटचे कायदेशीर वारसदार आहेत. श्रीमती भामिनी आर. पारेख. श्री. महेश डी. गरेख व श्रीमती संध्या एम. पारेख. विक्रेता आणि श्री. जतिन विनोदराय देसाई. खरेदीदार गंच्या दरम्यान झालेला नोंदणी क्र.वसई-०१३५९-२०१० धारक दिनांक २७.०१.२०१० रोजीचे विक्री करारनामानुसार सदर फ्लॅट माझ्या अशिलाच्या नावे देण्यात आला होता. समीग <u>कोहौसोलि. यांनी माझे अशील श्री. जतिन विनोदराय देसाई यांच्या नावे दिनांक २८.०३.२०१०</u> रोजीचे अनुक्रमांक १८६ ते १९० (दोन्ही समाविष्ट) करिता भागप्रमाणपत्र क्र.३८ हस्तांतरीत केले. उपरोक्तनसार माझे अशिलाकडे सदर फ्लॅटचा संपर्ण ताबा आहे. आता माझे अशील सदर फ्लॅट बॅंकेकडून तारण कर्ज घेण्यासाठी तारण ठेवू इच्छित आहेत.

आता मी येथे कोणाही व्यक्तीस. वित्तीय संस्थेस खालील अनसचीत सविस्तरपणे नमुद केल्यानुसार माझ्या अशिलाच्या नावे सदर इच्छित विक्रीबाबत तसेच खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेबाबत विक्री, अदलाबदल, तारण, बक्षीस, न्यास, अधिभार, परिरक्षा, वारसाहक ताबा, भाडेपट्टा, मालकीहक्क, किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत दुकान क्र.२, सी विंग, सहयोग को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., गावडे नगर, रावळपाडा, एस.एन. दुंबे रोड, दहिसर पुर्व, मुंबई-४०००६८ येथे कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजण्यात थेऊन त्यावर कोणताही विचार केला जाणार नाही.

वर संदर्भित मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.सी/२०८, क्षेत्रफळ ५२० चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, २रा मजला, समीर म्हणून ज्ञात इमारत आणि समीर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन सर्व्हे क्र.११, गाव नवघर, वसंत संगीतजवळ, साई नगर, तालुको वसई, जिल्हा पालघर

सही / ठिकाण : मंबई ॲडव्होकेट मणाल दळवी दिनांक : २३.०७.२०२१ मे. के.के. चावला ॲण्ड कंपनीच्या भागीदार

(जुना ठाणे)-४०१२०२.

युनिट क्र.२०३ व २०४, २रा मजला, ए विंग, नवभारत इस्टेट, झकारिया बंदर रोड,

शिवडी (पश्चिम), मुंबई-४०००१५, महाराष्ट्र. सीआयएन:यु६५९२२एमएच२००५पीएलसी२७२५०१

सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये प्रतिभूती सूचना

ज्याअर्थी **वास्तु हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड,** मुख्य कार्यालय मुंबई यांर्न खाली नमुद कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना **व्हीएचएफसीएल** यांच्याकडून घेतलेल्य कर्ज सर्विधेचे महल रक्कम व व्याजाचा भरणा करण्यात कसर केली असल्याने त्यांचे खाते नॉन-परफॉर्मिंग ॲसेटमध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर सूचना पाठविल्या होत्या त्य ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाल्या आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात

कर्जदारांचे नाव	कायद्याचे कलम १३(२)	तारण मालमत्तेचे
	नुसार मागणी दिनांक व रक्कम	तपशील
	कर्ज खाते क्रमांक	
श्री. मोहम्मद अनीश (अर्जदार)	१२.०७.२०२१ /	फ्लॅट क्र.ए/४०४, ४था मजला,
निवासी पत्ता: अस्विन ४, ए/१०२,	३०.०६.२०२१ रोजी देय	जय अपार्टमेंट, सर्व्हे क्र.१२२,
इमारत क्र. ६३, श्री प्रस्थ, निळेमोरे,	रक्कम रु.७,९९,५०८/-	एच.क्र.२, गाव निळेमोरे, राहुल
पालघर, वसई, महाराष्ट्र-	(रुपये सात लाख नव्याण्णव	इंटरनॅशनल शाळेजवळ, सर्व्हे क्र.
४०१२०३.	हजार पाचशे आठ फक्त) +	१२२, एच.क्र.२, गाव निळेमोरे,
श्रीमती फिझा मोहम्मद अनीस	एनपीए तारखेपासून उपरोक्त	नालासोपारा पश्चिम, तालुका
(सहअर्जदार)	रकमेवरील करारदराने व्याज व	वसई, जिल्हा पालघर, वसई,
निवासी पत्ता: अस्विन ४, ए/	प्रासंगिक खर्च व शुल्क इत्यादी.	महाराष्ट्र - ४०१२०३ आणि
१०२, इमारत क्र. ६३, श्री	एचएल०००००००००९२३४	चतुसिमाः उत्तरेस-सुम्ब्रा
प्रस्थ, निळेमोरे, पालघर, वसई,		अपार्टमेंट ; दक्षिणेस-महापालिका
महाराष्ट्र-४०१२०३.		गार्ड न ; पुर्वे स - सरस्वती ; पश्चिमेस - मॅरेज हॉल.
-2	00.00.000./	फ्लॅट क्र.२०२, २रा मजला, ए
श्री. सत्य प्रकाश सिंग (अर्जदार) निवासी पत्ता: ए-१३ शितल आर्केट	१२.०७.२०२१ / ३०.०६.२०२१ रोजी देय	विंग, शुभम अपार्टमेंट, सर्व्हें क्र.
		२४१, हिस्सा क्र.८ए, मयुरेश्वर
कं., दास राम नगर, डोंबिवली पुर्व, कल्याण, ठाणे, महाराष्ट्र-	रक्कम रु.१६,४४,९६९ /- (रुपये सोळा लाख चव्वेचाळीस	मंदिराजवळ, गाव भोपर, तालुका
४२१२०१.	हजार नऊशे एकोणसत्तर फक्त)	कल्याण, जिल्हा ठाणे, कल्याण,
1	+ एनपीए तारखेपासून उपरोक्त	महाराष्ट्र - ४२१२०४ आणि
श्रीमती अन्नु सत्य प्रकाश सिंग	रकमेवरील करारदराने व्याज व	चत्सिमाः उत्तरेस-मोकळी
(सहअर्जदार) निवासी पत्ता: ए-१३ शितल आर्केट		जागा; दक्षिणेस-बी विंग
कं., दास राम नगर, डोंबिवली पुर्व,	एचएल०००००००००६९७६	इमारत; पुर्वेस-न्यु सनराईज
कल्याण, ठाणे, महाराष्ट्र-	५ ५५९।०००००००००० ६ ५७६	इंग्लिश हायस्कूल; पश्चिमेस-
४२१२०१.		आतील रस्ता.
		, , ,

सूचनेच्या पर्यायी सेवाकरिता कारवाई करण्यात आली आहे. वरील कर्जदार, सहकर्जदार आणि किंवा त्यांचे जामिनदार (जेथे लागू असेल तेथे) यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, सद सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी अन्यथा सिक्य्रीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुदीनुसार सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंत योग्य ती कारवाई केली जाईल.

येथे सचित करण्यात येत आहे की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये कर्जदार, जामिनदार/तारणकर्ता यांना सदर तारण मालमत्तेची विक्री/भाडेपट्टा/हस्तांतर करता येणार नाही. तिकाण : मंबर्ड प्राधिकत अधिकारी न लिमिटे

<u>A</u> **ASTEC**

अस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर (सीआयएन) : L99999MH1994PLC076236 नोंदणीकृत कार्यालय : गोदरेज वन, ३ रा मजला, पिरोजशानगर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई - ४०० ०७९, महाराष्ट्र. दूर: + ११ २२ २२ ८५१८ ८०१० फॅक्स : + ११ २२ २२६४८८८० वेबसाइट: <u>www.astecls.com</u> ई-मेल : <u>astecinvestors@godrejastec.com</u>

समभागधारकांना सूचना

सन २०१३-१४ पासून दावारहित राहिलेल्या लाभांशासंदर्भातील कंपनीच्या समभागांचे गृंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये स्थानांतरण

कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'')च्या अनुच्छेद १२४ (६) च्या तरतुदी सहवाचन गुंतवणूकदार शिक्षण संरक्षण निधी प्राधिकारी (लेखा, लेखापरीक्षण, स्थानांतरण व परतावा) नियम, २०१६ (''नियम'') (यामंध्रं यातील कोणतीही सुधारणा/बदल/पुनराधिनियम अंतर्भूत) यांच्या अनुषंगाने **ऑस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड** ''कंपनी'')च्या भागधारकांना **याद्वारे सूचना देण्यात येत आहे.**

सदर कायदा व नियमांतर्गत अन्य बाबींबरोबरच लागोपाठ ७ (सात) वर्षे वा त्याहून अधिक काळ प्रदान करण्यात न आलेल्या वा दावा करण्यात न आलेल्या लाभांशासंदर्भातील सर्व समभागांचे केंद्र सरकारद्वारे संस्थापित ांतवणकटार शिक्षण व संरक्षण निधी (''आयर्डपीएफ'') मध्ये स्थानांतरण करण्याची तरतट आहे. तथापि . यायालय वा न्यायाधिकरण वा वैधानिक प्राधिकाऱ्यांच्या विशिष्ट आदेशांतर्गत अशा शेअर्सच्या कोणत्याही प्रकारे स्थानांतरणास वा लाभांशाच्या प्रदानास प्रतिबंध असल्यास किंवा डिपॉझिटरीज ॲक्ट, १९९६ च्य तरतृदींअंतर्गत असे शेअर्स गहाण वा तारणगहाण असल्यास कंपनी अशा शेअर्सचे आयईपीएफकडे स्थानांतरप

कायदा व नियमांतर्गत विहित विविध आवश्यकतांच्या अंतर्गत कंपनीने ज्यांचे शेअर्स वित्तीय वर्ष २०२१-२२ दरम्याः आयर्डपीएफकडे स्थानांतरित करण्यात येणार आहेत अशा (सन २०१३-१४ पासन दावारहित राहिलेल्या लाभांशाच शेअर्स) संबंधित भागधारकांना कंपनीकडे व रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या त्यांच्या पत्त्यांवर आमचे पत्र **दि. २२ जुलै, २०२१** नुसार व्यक्तिगत पत्रव्यवहार केलेला आहे, ज्यामध्ये दावारहित लाभांशासाठी **उशिरात उशिरा शनिवार, दि. २३ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत** दावा करण्याची संधी देण्यात आलेली आहे. जेणेकरून आयर्डपीएफकडे त्यांच्या समभागांचे स्थानांतरण टाळता येईल. त्यामळे भागधारकांना योग्य ती कती करण्याचे व समभाग तसेच दावारहित लाभांश रकमेसाठी दावा करण्यासाठी आवश्यक दस्तावेज सादर करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. सर्व संबंधित भागधारकांनी कृपया कंपनीकडे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे **शक्यतो शुक्रवार, दि. ०८ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत** अर्ज सादर करावा जेणेकरून त्यांच्या दाव्यांकरिता प्रक्रियेसाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होईल.

कंपनीने भागधारकांची नावे, फोलिओ क्र. वा डीपीआयडी व क्लायन्ट आयडी तसेच आयईपीएफकडे स्थानांतरित करण्यात यावयाच्या समभागांची संख्या यांचा तपशील असलेली भागधारकांची सची त्यांची वेबसाइट www.astecls.com वर अपलोड केली आहे ज्याची भागधारकांनी कृपया पडताळणी करून घ्यावी.

कागदोपत्री स्वरूपातील समभागधारक असलेल्या ज्या भागधारकांचे शेअर्स आयर्डपीएफकडे स्थानांतरित करण्या येणार आहेत अशा संबंधित भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे अशा समभागांच्या हस्तांतरणाकरिता त्यांच्याद्वारे धारण केलेल्या मूळ शेअर प्रमाणपत्रांच्या बदल्यात कंपनी ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र वितरीत करील व अशा वितरणापश्चात मुळ शेअर प्रमाणपत्र आपोआप रह ठरेल व ते वापरण्यायोग्य नसतील. भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, वेबसाइटवर अपलोड करण्यात आलेला संबंधित भागधारकांचा तपशील वाचावा व आयईपीएफकडे समभागांच्या स्थानांतरणाकरिता कंपनीद्वारे ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र वितरीत करण्यासंदर्भातील ती योग्य ती सूचना समजावी. संबंधित भागधारकांनी डीमॅट स्वरूपात/इलेक्ट्रॉनिक स्वरूपात समभाग धारण केलेले असल्यास पूढील कोणतीही सूचना न देता डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्या सहाय्याने समभागांचे आयईपीएफकडे थेट स्थानांतरण करण्यात

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, नियत तारखेपर्यंत, किंवा विस्तारित अशा अन्य तारखेपर्यंत अशा समभागांसंदर्भाव गिधारकांकडून कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास, नियत तारखेपश्चात नियमांतर्गत विहित आवश्यकतांच्य अनुपालनांतर्गत कंपनी नियमांतर्गत विहित प्रक्रियेनुसार पुढील कोणतीही सूचना न देता आयईपीएफकडे समभागांच स्थानांतरण करील. **कृपया नोंद घ्यावी की, दावारहित लाभांश रक्कम व आयईपीएफकडे स्थानांतरित समभागांसंदर्भात** कंपनीविरोधात कोणताही दावा करता येणार नाही.

कपया नोंद घ्यावी की. पढील लाभ. ज्यामध्ये अशा समभागांवर उदभवणाऱ्या लाभांशाचा समावेश असेल तेसद्धा . आयईपीएफकडे वळते करण्यात येतील. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, दोन्हीही - दावारहित लाभांश आयर्डपीएफकडे स्थानांतरित करण्यात आलेले समभाग, अशा समभागांवर उदभवलेले सर्व लाभ, काही असल्यास त्यांचा नियमांतर्गत विहित प्रक्रियेचे पालन करून आयर्डपीएफकडे दावा करता येऊ शकेल, ज्याचा तपशील www.iepf.gov.in वर उपलब्ध आहे.

सदर विषयासंदर्भातील कोणतीही माहिती / स्पष्टीकरणाकरिता संबंधित समभागधारकांनी कंपनीला <u>astecinves</u> tors@godrejastec.com येथे लिहावे किंवा कंपनीचे रजिस्ट्रार व शेअर ट्रान्सफर एजंट, बिगशेअर सर्व्हिसेस गयव्हेट लिमिटेड, भारत टिन वर्क्स बिल्डिंग, १ ला मजला, वसंत ओॲसिसच्या समोर, मकवाना रोड, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९, महाराष्ट्र, दूर. ०२२ - ६२६३८२००, ई-मेल <u>info@bigshareonline.com</u>

सदर सूचनेची एक प्रत कंपनीची वेबसाइट <u>www.astecls.com</u> वर तसेच स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइट्सव (अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाची वेबसाइट www. nseindia.com) येथे उपलब्ध आहे

ॲस्टेक लाइफसायन्सेस लिमिटेड करिता तेजश्री प्रधान दिनांक : २२ जुलै, २०२१ कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी ठिकाण : मुंबई

सही/-

ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

Mr. Raghbirsingh Balak Ram Chaney , owner of all that piece and parcel of land admeasuring 10,500 sq, feet, together with Tin shed admeasuring 6200 sq,ft. constructed on the said piece of land, bearing Survey No.51(part) of Village Poisar, Taluka Borivali, in the registration District and Sub-District of Mumbai Suburban, having address at Chandrakant mpound, Singh Estate Main Road, Near Bhaveshwar Society, Kandivali East, Mumbai 0101 died on 08/06/2021, without making any nomination. Mr. Narendra Singh Chaney Mr. Balvinder Singh Chaney have made an application for transfer of the shares of the deceased member to their joint names.

All persons having any claim in, to or upon the said Units or any part thereof by way of least lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address nentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together wit documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which an such claim in, to or upon the said Units or any part thereof, if any, shall be deemed to hav peen waived and further action will be completed without any reference to such claim.

M.R.Nair, Advocate Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai –400 101

जाहीर नोटीस

याद्वारे कळविण्यात येते की, श्री राधेश्याम राम सागर शर्मा राहणार: कोयलावाली चाळ क्रांतीनगर बेहरमबाग रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई- ४००१०२. है कार्यरत गिरणीकाम देनांक ०६/०१/२०१७ रोजी मयत झाले.

मृत्यृपश्चात त्यांना पृढे नमृद केल्याप्रमाणे कायदेशीर वारस आहेत

,	3 %		
अ.क्र.	नाव (विवाहित महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत)	वय	मृत व्यक्तीशी नाते
٧.	सुशिला राधेश्याम शर्मा लग्नापूर्वी सुशिला बसंता शर्मा	६३	पत्नी
٦.	संतोष राधेश्याम शर्मा	४२	मुलगा
₹.	राजेश राधेश्याम शर्मा	४१	मुलगा
٧.	राणी सुरेश शर्मा लग्नापूर्वी राणी राधेश्याम शर्मा	३६	मुलगी
ч.	पिंकी विकासकुमार शर्मा लग्नापर्वी पिंकी राधेश्याम शर्मा	४०	मुलगी

उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ती पश्चात म्हाडामार्फत देणेत येणाऱ्या निवासी गाळ्या ठाभ मिळणेकेरिता (मृत गिरणीकामगारचे वारस या नात्याने) वारस दाखला हवा असल्याने तसा अ तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे

त्या अनुषंगाने कृणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभ गैरोजी रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८ यांच्याकडे लेखी पुराव्ह्यासह नोटीस प्राप्त - झालेपासून देवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत येईल अर्जदाराचे नाव व पत्त

दिनांक: २३/०७/२०२१ श्रीमती सुशिला राधेश्याम शम कोयलावाली चाळ, क्रांतीनगर बेहरमबाग रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई- ४००१०

मुकट पाईप्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः फलॅट क्र.३९, पराग अपार्टमेंट्स, ७वा मजला, जे.पी.रोड, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१. CIN:L27200MH1987PLC044407 वेबसाईट:www.mukatpipes.com ई-मेल:mukatpipes@gmail.com द्र::09७६२-२२५०४०, फॅक्स:09७६२-२२२३९०

२० जून, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाखात)
तपशील संपलेली तिमाही			संपलेले मागील वर्ष
	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२१ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9२९.९६	92.42	६१५.३५
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(कर, अपवादात्मक आणि/किंचा विशेष साधारण बाबपूर्व #)	(७.२४)	(२२.९७)	(९.४२)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	(७.२४)	(२२.९७)	(९.४२)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर #)	(७.२४)	(२२.९७)	(९.४२)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न			
(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर)			
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(७.२४)	(२२.९७)	(९.४२)
भरणा केलेले समभाग भांडवल			
(दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी)	489.40	489.40	489.40
राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	_	(१२७३.७०)
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.५/- प्रत्येकी)			
(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)			
मूळ	(0.0%)	(0.98)	(0.0८)
सौमिकृत	(0.0%)	(0.98)	(0.0८)

... सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.mukatpipes.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

३०.०६.२०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २२.०७.२०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले.

#– अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब लागू असेल तेथे इंड-एएस रूल्स/एएस रूल्स नुसार नफा व तोटा अहवालात तजवीज करण्यात आले

(रुपिंदर सिंग अहलुवालिया

दिनांकः २२.०७.२०२१ ठिकाणः राजपुरा डीआयएन:०१२३९४८३

आयएचपी फिनवेस्ट लिमिटेड

सीआयएन:एल६५९२०एमएच१९९६पीएलसी१०३१८४ नोंदणीकृत कार्यालय: कन्स्ट्रक्शन हाऊस, २रा मजला, ५, वालचंद हिराचंद रोड,

बॅलार्ड इस्टेटॅ, मुंबई-४००००१. दूरः:+९१-२२-२२६१८०९१, +९१-२२-२२७०५१५०, ई-मेल:iĥpfinvest@yahoo.co.in

२५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची भागधारकांचा सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आयएचपी फिनवेस्ट लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ रोजी स.११.००वा**. एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य **टुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम)** होणार आहे.

कोविड-१९ प्रादर्भावामळे सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२०. दिनांक ८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० तद्नंतर पुढील परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक ९३ जानेवारी, २०२१ (एमसीए परिपत्रके) आणि वेळोवेळी वितरीत अन्य आवश्यक परिपत्रकांच्या पर्ततेनसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थिती शिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्याची अनुमती मिळाली आहे. सदर एमसीए परिपत्रके व कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार दैनंदिन कामकाजात वितरीत करण्यात येणाऱ्या एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद् विषयावर विमर्षे करण्याकरिता नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे देण्यात येणाऱ्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१ रोजी स.११.३०वा. (भाप्रवे) कंपनीच्या सदस्यांची एजीएम होणार आहे.

कायदा व त्यातील नियमाअंतर्गत आणि उपरोक्त परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जाईल. एमसीए परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचनाची वास्तविक प्रत सदस्यांना पाठविली जाणार

सदस्यांनी नोंद घ्यावी की, वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच उपस्थित राहता येईल.

एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत र्जीएममध्ये उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनी एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान सुविधा दिली आहे. एजीएमच्या सूचनेत रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया नमुद आहे.

जर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास तुमच्या नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील पाठविले जातील.

कंपनीने एजीएममध्ये मंजूर झाल्यास वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता लाभांशास सदस्यांच्या अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून **सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१ निश्चित** केली आहे. जर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास किंवा लाभांश प्राप्तीसाठी तुमचे बँक खाते

अद्यायावत नसल्यास कृपया खालील माहितीचे पालन करावे.

अ) ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी तुमचा ई-मेल नोंद

ब) विद्युत समाशोधन सेवेमार्फत (ईसीएस) किंवा अन्य इतर माध्यमाने तुमचे बँक खात्यात थेट लाभांश स्विकृती.

वास्तविक कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. एमसीएस शेअर ट्रान्सफर एजंट लिमिटेड (आरटीए) यांना फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची मागधारणा स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधारकार्ड

(आधारकार्डची स्वसाक्षाकीत स्कॅन प्रत) तुमचे ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावे. बँक खाते तपशील अद्यायावत करण्यासाठी खालील अतिरिक्त तपशील द्यावे: अ) तुमचे लाभांश प्राप्त करण्यास बँकेचे नाव व शाखा, ब) बँक खाते प्रकार (बचत चालु), क) कोअर बँकिंगचे कार्यचलनानंतर तुमच्या बँकेद्वारे देण्यात आलेला बँक खातें क्रमांक, ड) ९ अंकी एमआयसीआर कोड क्रमांक, ई) ११ अंकी आयएफएससी कोड, फ) प्रथम भागधारकाचे नाव असलेले रद्द केलेल्या धनादेशाची स्कॅन प्रत.

तुमचे डीपीद्वारे सल्लानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद करावे आणि कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारास (डीपी) संपर्क करावा. भागधारणा वित्तीय कायदा २०२० नुसार लाभांश उत्पन्न हे १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हस्ते कर योग्य आहे आणि कंपनीने विहित दराने भागधारकांना दिलेले लाभांशातून स्रोताकडील कर कपात

विविध श्रेणीतील विहित दरांकरिता भागधारकांनी वित्तीय कायदा २०२० आणि सुधारणेचा संदर्भ घ्यावा. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे पॅन क्रमांक कंपनी/आरटीए (वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास) आणि डिपॉझिटरी (डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास) कडे

निवासी वैयक्तिक भागधारक त्यांच्याकडे पॅन आहे आणि ज्यांना आयकर जमा करणे लाग् नाही त्यांनी १७ ऑगस्ट, २०२१ किंवा त्यापुर्वी ihpfinvest@yahoo.co.in वर स्रोताकडील कर ना-कपाती लाभ उपलब्ध करून घेण्यासाठी नमुना क्र.१५जी/१५एच मध्ये वार्षिक घोषणा नमुद करून सादर करावी. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांनी त्यांचे पॅन नोंद केलेले ासल्यास २०% उच्च दराने कर कपात केली जाईल.

अ-निवासी भागधारकांना भारत व त्यांचे निवासी देशादरम्यान कर व्यवहार अंतर्गत लाभार्थी दर उपलब्ध होती. जे आवश्यक दस्तावेज अर्थात ना-स्थायी आस्थापना व लाभार्थी मालकीत्व घोषणा. कर निवासी प्रमाणपत्र, नमुना १०एफ, अन्य इतर दस्तावेज जे कर व्यवहार लाभ घेण्यास आवश्यक आहे ते ihpfinvest@yahoo.co.in वर पाठवावेत. उपरोक्त घोषणापत्र व दस्तावेज भागधारकांनी १७ ऑगस्ट, २०२१ रोजीपर्यंत सादर करावे.

विद्युत स्वरुपाने बँक खातेचे अ-नोंदणीकृत कंपनीला लाभांश जमा करणे शक्य न झाल्यास परिस्थिती सुरळीत सुरू झाल्यानंतर अशा भागधारकांना डिव्हीडंट वॉरंट/धनादेश कंपनीकडून पाठविले

आयएचपी फिनवेस्ट लिमिटेडकरित

सही/ दिनांक: २२ जलै. २०२१ राजस आर. दोर्श ठिकाण : मुंबई संचालक

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की मंगळ गीत को-ऑप हौ.सो.लि. या संस्थेचे सभासद श्री. मारीयो परेरा आणि श्रीमती डोमीयाना मारीयो परेरा असुन त्यांच्या नावे संस्थेच्या इमारतीत सदनिका क्र.अ/००३, तळमजला, इसी५६, मंगळ सिदधी बिल्डींग, मंगळ गीत को-ऑप.हौ.सो.लि., गाव मौजे माणिकपुर, तालुका वसई, जिल्हा पालघर, आणि शेअर सर्टीफिकेट नं.MGCHSL-121 धारण केले असून सदर सदनिका धारण करणारे श्री. मारीयो परेरा यांचे तारीख २६/०४/२०२१ रोजी निधन झाले. सदर संस्थेकडे माझ्या अशील श्रीमती डोमीयाना मारीयो परेरा यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केला आहे.

या नोटीशीद्वारे संस्थेच्या भाग भांडवलात गालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत तभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडून हक, मागण्या, हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद**ध** झाल्यापासन १४ दिवसांच्या आत मला १०९. पहीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसई पुर्व, जि. पालघर-४०१२०८ हया त्त्यावर लेखी पराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक हितसंबध हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून देला आहे असे समजण्यात येईल आणि मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. **ॲड. कैलास ह. पाटील**

दिनांक:२३.०७.२०२१) वकील उच न्यायालय

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड

(सीआयएन: L64200MH1999PLC137729) नोंदणीकृत कार्यालय: ५ वा मजला, आरएनए कॉर्पोरेट पार्क, ऑफ पश्चिम द्रुतगती महामार्ग, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१. वेबसाइट : www.radiocity.in

अध्यक्ष

DAUDE CITY.

FM BOLE TOH (91.1 FM RAG RAG MEIN (Radio City A JAGRAN INITIATIVE

दि. ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

					,
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२१ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२१ रोजी संपलेली तिमाही	३०.०६.२०२१ रोजी संपलेले वर्ष	३१.०३.२०२१ रोजी संपलेले वर्ष
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	परिचालनातून एकूण उत्पन्न (अन्य उत्पन्न समाविष्ट)	२,४३६	४,४७४	१,९०९	१४,२५२
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबीपूर्व)	(१,८१९)	(১७६)	(१,९७३	(३,२७६)
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
	(अपवादात्मक बाबीपश्चात)	(१,८१९)	(১७६)	(१,९७३	(३,२७६)
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
ų	(अपवादात्मक बाबीपश्चात)	(१,२९४)	(३८७)	(१,३८९	(२,४१९)
	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(१,३०९)	(३७७)	(१,३५१	(२,२०२)
ξ	प्रदानित समभाग भांडवल	६,९१४	६,९१४	६,९१४	६,९१४
৬	उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस)				
	(दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-) (अवार्षिकीकृत)				
	प्रलभन व मौद्यीकन	(0 310)	(0.99)	(0 X0)	(0 (00)

वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांना दि. २२.०७.२०२१ रोजी मंजरी देण्यात आलेली आहे

वरील विवरण हे सेबी (सूचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही व वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. विहित प्रारूपातून विस्तृत तिमाही व वार्षिक वित्तीय निष्कर्ष स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट www.nseindia.com व www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.radiocity.in वरही उपलब्ध आहे.

म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने सही/-

शैलेश गुप्ता

डीआयएन : ००१९२४६६

ठिकाण : मुंबई

एल&टी फायनान्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: टेक्नोपोलिस, 7वा मजला, प्लॉट नं. 4 ब्लॉक बीपी, सेक्टर V, सॉल्ट लेक, कोलकाता - 700 091 सीआयएन न: U65910WB1993FLC060810 शाखा कार्यालय: मुंबई



ताबा सूचना [नियम-8(1)]

जसे की, खालील स्वाक्षरी करणार एल्&टी फायनान्स लिमिटेडचा (आधीची एल्&टी हौसिंग फायन न्स लि. ही सलग्र करण्याच्या योजने अतर्गत एनसीएलटी मुंबई आणि एनसीएलटी कोलकाता ह्याच्या मान्यतेनुसार एल्&टी फायनान्स लि. सोबत संलग्न झाली आहे. एल्&टी हौसिंग फायनान्स लि. ही एल्&टी फायनान्स लि (एलटीएफ) सोबत 12 एप्रिल 2021 पासून संलग्न झाली आहे) अधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकेस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस आणि एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियम, 2002 [नियम 3] सोबत वाचले असता सदर कायदातील कलम 13(12) अतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून एक माणणी सूचना जारी केली असून त्याद्वारे कर्जदार/सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स यांना सदर सूचना मिळाल्यापासून 60 दिवसांचे आत खाली नमूद करण्यात आलेल्या मागणी सूचनेत नमूद करण्यात आलेली रक्कम व मागणी सूचनेच्या तारखेपासून ते पैसे भरेपर्यंत/वसूल होईपर्यंत त्यावरील अधिक व्याज आणि इतर शुल्क इतक्या रकमेची परतफेड करण्यास सांगितले होते. कर्जदार/सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स यांनी सदर रकमेची परतफेड न केल्यामुळे ह्याद्वारे कर्जदार/सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स यांना आणि सर्वसाधारण जनतेला ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की खालील स्वाक्षरी करणार यांनी ह्या सुचने सदर्भात सदर नियम कमल 8 सोबत वाचले असता सदर कायद्यातील कलम 13 अन्वये त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खाली वर्णन करण्यात आलेल्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे.

कर्ज खाते कर्जदार/सहकर्जदार			मागणी सूचना		ताबा
क्रमांक	आणि गॅरेन्टर्सचे नाव	गहाण मालमत्तेचा तपशिल	दिनाक	थकित रक्कम (₹)	घेतल्याची तारीख व प्रकार
MUMHL170005 30 आणि MUMHL170025	1. मेसर्स. चंद्री पेपर्स आणि अलाईड प्रॉडक्ट्स प्रा. लि. 2. ईश्वरचार अरुपतील	ह्या मालमत्तेचा सर्व आणि प्रत्येक भागः फ्लॅट क्र. 151, 15वा मजला, डी विंग, प्रोजेक्ट सनराईज, बायर कंपाउंड, कोलशेत रोड, ठाणे 400601	28-04-2021	रु. 14750328.31/- 05/04/2021 रोजी	20/07/2021 प्रतिकात्मक ताबा

कर्जदार/सहकर्जदार आणि गॅरेन्टर्स यांना खास करून आणि सर्वसाधारण जनतेला याद्वारे सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार न करण्याची खबरदारीची सूचना देण्यात येत आहे आणि सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार केल्यास तो एल्&टी फायनान्स लिमिटेड यांना मागणी सूचनेत नमूद करण्यात आलेली रक्कम आणि त्यासोबत मागणी सूचनेपासून ते पैसे अदा करेपर्यंत/वसूल होईपर्यंत अधिक व्याज व इत्तर शुल्क इत्यादी भरण्याच्या अधीन असेल **दिनाक:** 23.07.2021

अधिकृत अधिकारी करिता एल&टी फायनान्स लिमिटेड